



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ५, अंक २४]

बुधवार, सप्टेंबर २५, २०१९/आश्विन ३, शके १९४१

[पृष्ठे २, किंमत : रुपये ५५.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-नागपूर विभागीय पुरवणी

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ. केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७४.

जिल्हाधिकारी, यांजकडून

वाचा : (१) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.विकाअ १११५-प्र. क्र. ८८-५, दिनांक ३१ डिसेंबर, २०१५.

(२) मा. अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय, मुंबई यांचे आदेश क्रमांक विकाअ १११८-३६७-प्र.क्र. २२३-५, दिनांक १९ ऑगस्ट, २०१९.

नियुक्ती आदेश

क्रमांक एमएजी-कार्या-८-टे-३-सांले-७५४-२०१९.—

उपरोक्त शासन निर्णयाद्वारे प्रदान करण्यांत आलेल्या अधिकाराचा वापर करून मी, डॉ. कुणाल खेमनार, जिल्हाधिकारी चंद्रपूर, खालील अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या एकूण १२ व्यक्तींना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करीत आहे.

सदर नियुक्ती हा आदेश निर्गमित केल्याच्या तारखेपासून ५ वर्षांकरिता अथवा पुढील आदेश होईपर्यंत अस्तित्वात राहील तसेच राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतेही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील. ही मुदत संपताच किंवा त्यापूर्वी संपुष्टात आणण्यात आल्यास, विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित पोलीस ठाणे/तहसिल कार्यालय किंवा जिल्हाधिकारी यांचे कार्यालयाकडे तात्काळ परत करण्याची सर्वस्वी प्राथमिक जबाबदारी नियुक्त केलेल्या विशेष कार्यकारी अधिका-यांची राहील.

(१) विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्य पार पाडण्यास सक्षम राहतील.—

साक्षांकनाचे काम :— साक्षांकनासाठी, पडताळणीसाठी किंवा यथास्थिती अधिप्रमाणनासाठी त्यांच्यापुढे आणलेल्या मूळ दस्तऐवजांचे साक्षांकन, पडताळणी किंवा अधिप्रमाणन मूळ कागदपत्रे पाहूनच छायांकित प्रतीवर रबरी शिक्क्यांची मोहोर उमटवून दिनांकासह स्वाक्षरी करणे व स्वाक्षरी खाली स्वतःचे नावही लिहून साक्षांकन करावे तसेच मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रावर जर साक्षांकन केल्यास, साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील व अशी घटना उघडकीस आल्यास, त्या व्यक्तीची नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीस अपात्र ठरेल.

उत्पन्न प्रमाणपत्र देण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिका-यांना नसतील.

ओळखपत्रे तसेच मृत्युपूर्व जबानी यासाठी विशेष कार्यकारी अधिका-यांनी उपस्थित राहू नये.

(२) नियुक्त करण्यांत आलेल्या विशेष कार्यकारी अधिका-यांना मोहोर उमटविण्यासाठी शिक्का नजिकच्या पोलीस स्टेशनकडून उपलब्ध करून देण्यांत येईल. तसेच, साक्षांकित केलेल्या व्यक्तींची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमुद करावी. ज्यावेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी मागणी पोलीस आयुक्त/जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कडून केली जाईल त्यावेळी ती तात्काळ उपलब्ध करून देण्यांत यावी.

(३) उक्त शासन निर्णयाद्वारे केलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या “मानसेवी” असून त्यांना सोपविण्यात आलेल्या वरील कामाबाबत कोणतेही मानधन, वेतन किंवा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

(४) प्रत्येक विशेष कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या नियुक्तीची वैधता सुस्पष्टपणे दर्शविणारे प्रमाणपत्र आपल्या विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या कामाच्या जागी सर्वाना सहजपणे दिसेल अशा ठिकाणी लावावे व या कामासाठी येणा-या व्यक्तीने मागणी केल्यास ते त्या व्यक्तीस दाखवावे.

(५) खालील दर्शविलेल्या अनुसूचीप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील तालुकानिहाय एकूण १२ व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.

अनुसूची

अ.क्र. (१)	प्रस्तावित केलेल्या व्यक्तीचे नाव (२)	पत्ता (३)	नोंदणी क्रमांक (४)
१	श्री. अमोल वामनराव जगताप	रा. मु.पो. जुनोना, तह, जिल्हा चंद्रपूर.	२०१९/१३/५२५०५५५८१३६०/६७
२	श्री. रमेश रामचंद्र काकडे	रा. शिवाजी चौक, गडचांदुर ता. कोरपना जिल्हा चंद्रपूर.	२०१९/१३/९३४६७७९६१९१९/६८
३	श्री. रोहन रमेशराव काकडे	रा. शिवाजी चौक, गडचांदुर ता. कोरपना जिल्हा चंद्रपूर.	२०१९/१३/९३३३३५०६७६००/६९
४	श्री. विकास कैकाडी भोजेकर	रा. वार्ड क्र. ३, गडचांदुर, ता. कोरपना, जिल्हा चंद्रपूर.	२०१९/१३/९५४६६०११७५५४/७०
५	श्री. रविंद्र सुखदेव वनकर	रा. लोणी, पो. माथा, ता. कोरपना, जिल्हा चंद्रपूर.	२०१९/१३/२६५५७५८६०९८४/७१
६	श्री. रुपेश रमेश गोडाम	रा. मु.पो. गडचांदुर, ता. कोरपना, जिल्हा चंद्रपूर.	२०१९/१३/६३४३१३६१०३७५/७२
७	श्री. नरेंद्र महादेव धाबेकर	रा. बोरगाव (इरई) ता. कोरपना, जिल्हा चंद्रपूर.	२०१९/१३/८०३४५४७२२४१/७३
८	श्री. संजय रामचंद्र मुसळे	रा. नांदा, ता. कोरपना, जिल्हा चंद्रपूर.	२०१९/१३/५४०४८६७०३०५०/७४
९	श्री. पुरुषोत्तम निलकंठ निब्रड	रा. नांदा, ता. कोरपना, जिल्हा चंद्रपूर.	२०१९/१३/२९१०८४९१९६७९/७५
१०	श्री. बंडू तुळशीराम वरारकर	रा. नांदा, ता. कोरपना, जिल्हा चंद्रपूर.	२०१९/१३/९८९२६७९५०६२३/७६
११	श्री. जनार्दन तुळशीराम ढोले	रा. आवाळपूर, ता. कोरपना, जिल्हा चंद्रपूर.	२०१९/१३/५६८७१९४२४६६९/७७
१२	श्री. किसन गणुजी गोडे	रा. नांदा, ता. कोरपना, जिल्हा चंद्रपूर.	२०१९/१३/४१९२२१०९९६७३/७८

चंद्रपूर :

दिनांक ११ सप्टेंबर २०१९.

डॉ. कुणाल खेमनार,

जिल्हाधिकारी, चंद्रपूर.